

# AGARWAL INDUSTRIAL CORPORATION LIMITED

Petrochemicals (Manufacturers & Traders of Bitumen & Bituminous Products) ● Logistics for Bitumen & LPG ● Wind Mills.

CIN NO.: L99999MH1995PLC084618

June 16, 2021

To,

**BSE Limited** 

Corporate Relationship Department P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code – 531921 National Stock Exchange of India Limited

'Exchange Plaza' C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Symbol: AGARIND; Series: EQ

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement of Extract of Financial Result - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the copy of the newspaper advertisement published in the Business Standard and Mumbai Lakshdeep. The same has been made available on the Company's website <a href="https://www.aicltd.in.">www.aicltd.in.</a>

This is for your kind information and records.

Thanking You,
For Agarwal Industrial Corporation Limited

Sd/Dipali Pitale
Company Secretary & Compliance Officer





(Rs. In Lakhs)

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Mr. Sanjay Sadanand Naik was the coowner of Flat No. 101 on the 1st floor in Shiv Ganga Building no. 3 Co. rative Housing Society Ltd. located off, Chincholi Bunder, Ahimsa Maro Malad (W), Mumbai 400 064. He expired on 14/05/2021 without filing any Nomination form with the society If any of the legal heir / representative has a claim then he/she can come forward with respect of the decease ember's 50% share in the `said flat' The claim should be recorded in writing along with copies of supporting documents in respect of thei objection/claim to the undersigned, within a period of 14 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned and the said flat's 50% share will be transferred in the name of the applicant Mrs. Hema Sanjay Naik

Dated this 16th June 2021. For **Shiv Ganga building no. 3 CHS Ltd.**Hon. Chairman / Secretary

> **GARMENT MANTRA** LIFESTYLE LIMITED

IN: L18101TZ2011PLC017586 Regd. Off: No.15, Murthys Plaza, Kariagounder Street, Khaderpet, Tirupur-641601. Website: www.junctionfabrics.in nail: companysecretary@junctionfabrics.i NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulation, 2015, 3" Meeting of the Board of Directors of the Company for the Calendar year 2021 is scheduled to be held no Tuesday 20" scheduled to be held on Tuesday 22 une 2021 through video conference consider and to take in record, inter alia the Audited Financials on Standalone and consolidated Results of the compa for the quarter and year ended 31st Marc

Company's website a www.junctionfabrics.in and on stock xchanges website www.bseindia.com

For Garment Mantra Lifestyle Limited Prem Aggarwa Managing Director DIN No: 02050297

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mrs. Manjariben Amrittal Upadhyay who is the member of "Kanchan Villa Co-Op. Housing Society Ltd", a society duly registered under the provisions of the Maharashtra State Co-Op. lousing Societies Act, 1960 under Registration Housing Societies Act, 1960 under Registration No. BOM/HSG/5206 (here under referred to as "the Said Society") and is also holding 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. from 46 to 50 issued in the Share Certificate No. 10 by the Said Society (hereinafter referred to as "the Said Shares"). All Applications are shared to the said Shares of the content of the share Certificate No. 10 by the Said Shares. (Retentanted referred to as the Said Shales) My client is also holding the ownership rights over the residential premises bearing Flat No. A/10, admeasuring about 386 Sq. Ft. Carpet area, in the society, situated at Goraswadi, Malad (West), Mumbai – 400 064; lying on plot of land bearing C.T.S. No. 479/C, 480, 480/1 to 7, of Village Malad North, in Borivali Taluka of Mumbai Subhaba District (bereinafter referred If only wind the work of the control said Shri Umanath Sanjiv Rao had purchased the said property from M/s. Sadhana Builders vide Articles of Agreement dated 16/05/1987 My client has further represented that the riginal Agreement for Sale dated 16/05/1987 Original Agreement for Sale dated 16/05/1967 executed between M/s. Sadhana Builders and Shri Umanath Sanjiv Rao and another Origina Agreement for Sale dated 05/09/1988 cuted between Shri Umanath Saniiv Ra and Mrs. Manjariben Amritlal Upadhya naking chain in the title deed has beei ost/misplaced or is not in the possession of m lient. My client, Mrs. Manjariben Amritta padhyay has lodged the complaint with Mala olice Station under Reference Numbe 1680/2021 on 08/06/2021 with this regards.

All person/s having any claim/interest in the said property or any part thereof on account of the lost/misplaced Original Articles of Agreement dated 16/05/1987 and anothe iginal Agreement for Sale dated 05/09/198 aintenance or otherwise howsoever is/are hereby requested to inform and make the sam nown to the undersigned in writing, together with supporting documents in evidence there within 14 (Fourteen) days from the date publication of this notice hereof at his office Idress, failing which the claims or demands, ny, of such person or persons will be deeme o have been abandoned, surrendered elinguished released waived and given up gnoring any such claims or demands and n subsequent claims or demands will b ntertained and/or for which my client shall no

bai Dated : 16/06/2021

Mayur Pandya, Advocate High Court Shop No. 7. Gaianand Niwas, Liberty Garde Road No. 2, Opp. D'Mart pick up Point Malad (W), Mumbai- 400 06

### **Business Standard MUMBAI EDITION**

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC ndustrial Area, Vishnu Nagar, Digha, Nav Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K Road, Near Minal Residency, Bhopal

(M.P.)-462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 40001

Editor: Shyamal Majumdar

RNI NO: 66308/1996 Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax: +91-11-23720201

Head-Customer Relations iness Standard Private Limited H/4 & I/3, Building H,Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013 E-mail: subs\_bs@bsmail.ir

For Subscription and Circulation

"or sms, REACHBS TO 57575 Overseas subscription

(Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased pic ture of developments in the markets, the corporat world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge iness Standard does not take any responsibilit nvestment or business decisions taken by read the newspaper. Readers are expected to form the

own judgement. siness Standard does not associate itself with o stand by the contents of any of the advertisement accepted in good faith and published by it. An claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned.

nless explicitly stated otherwise, all rights reserve w M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing blication, reproduction, transmission or redissem-tion of the contents, in any form or by any neans, is prohibited without the prior written cor sent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any suc orohibited and unauthorised act by any person/legantity shall invite civil and criminal liabilities.

No Air Surcharge

## **ADITYA VISION LIMITED**

CIN - L32109BR1999PLC008783

### Reg. office- Aditya House, M-20, Road No. 26, S K Nagar, Main Road, Patna-800001, Bihar **EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR**

THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021							
	(Amount in Rs.)						
Particulars		Quarter ended			Year ended		
	r ai ticulai s	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	
1.	Total income from operations	1,935,745,367.37	2,547,102,226.43	1,487,481,447.60	7,496,958,471.52	8,061,039,215.20	
2.	Net profit/loss (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	199,390,495.12	114,914,325.60	29,636,710.24	329,754,407.38	187,359,643.64	
3.	Net Profit/Loss tax (after Exceptional and/or Extraordinary items)	172,052,726.78	84,789,595.94	16,464,577.24	246,761,720.38	140,204,816.64	
4.	Total Comprehensive Income (after tax)]	172,052,726.78	84,789,595.94	16,464,577.24	246,761,720.38	140,204,816.64	
5.	Equity Share Capital (face value of Rs. 10/-each)	120,285,000.00	120,285,000.00	141,105,000.00	120,285,000.00	141,105,000.00	
	Earning per share (in Rs.)						
	(a) Basic	14.30	7.05	1.17	20.51	9.94	
	(b) Diluted	14.30	7.05	1.17	20.51	9.94	

For and on behalf of Board of Directors of **Aditya Vision Limited** 

Place : Patna Date: 15.06.2021 Akanksha Arya, Company Secretary 

## AGARWAL INDUSTRIAL CORPORATION LIMITED.

e : Unit 201-202, Eastern Court, Sion Trombay Road Chemi Tel No. 022-25291149/50. Fax : 022-25291147 CIN L99999MH1995PLC084618

Web Site: www.aicltd.in, Email: contact@aicltd.in EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

_	(no. iii Lukio)							
	S.	Particulars	Standalone		Consolidated		Standalone	Consolidated
	No.		Quarter Ended 31/03/2021	Quarter Ended 31/03/2020	Quarter Ended 31/03/2021	Quarter Ended 31/03/2020	F.Y. ended 31/03/2021	F.Y. ended 31/03/2021
L			Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
	1	Total Income from Operations	42,854.01	29,653.63	45,360.96	31,186.28	83,829.32	90,481.93
	2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional)	1,617.04	899.36	2,840.11	1,327.23	2,963.87	4,869.25
	3	3 Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items)		899.36	2,840.11	1,327.23	2,963.87	4,869.25
	4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,151.37	615.21	2,371.05	1,038.82	2,155.20	4,053.32
	5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		609.59	2,375.93	1,095.81	2,162.75	4,013.68
	6	Equity Share Capital	1,025.87	1,025.87	1,025.87	1,025.87	1,025.87	1,025.87
	7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year (Other Equity)	-	•	18,584.51	14,724.70	15,525.58	18,584.51
	8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
		1. Basic(₹):	11.22	6.00	23.11	10.13	21.01	39.51
		2. Diluted (₹) :	11.22	6.00	23.11	10.13	21.01	39.51

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Audited Financial Results along with detailed Notes are available on the websites of Stock Exchanges at www.bse.india.com and www.nse-india.com and also on the Company's website at www.aicltd.in

- The above Audited Consolidated and Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2021 were reviewed by Audit Com approved by the Board of Directors in their respective meetings held on June 15, 2021.
- These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting
- Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendments) Rules, 2016. The Board of Directors have declared dividend @ Rs 1.80 per share equity share of the face value of Rs 10/- each of the Company for the F.Y ended March 31, 2021, subject to the approval of the members of the Company in accordance with the Regulatory provisions as applicable
- The Company, post financial year ended on March 31, 2021, has issued and allotted (a) 11,88,042 Equity Shares at a price of Rs. 105.20 per Equity Shares aggregating to Rs. 12,49,82,018.40 (Rupees Twelve Crore Forty Nine Lakhs Eighty Two Thousand and Eightene and Forty Paisa only) for consideration other than cash to the Members of Agarwal Translink Private Limted (ATPL), a group Company, in lieu of purchase of the entire equity holding of all the Members of the said group Company, thus making the said group Company- the Company's wholly owned subsidiary company (WOS) and (b) 35,11,000 convertible warrants, each carrying a right to subscribe to one Equity Share per Warrant, at a price of Rs. 105.20 per Warrant aggregating to 36,93,57,200 (Rupees Thirty Six Crore Ninety Three Lakhs Fifty Seven Thousand and Two Hundred Only), in accordance with the Board Resolution dated April 09, 2021 passed by the Board of Directors of the Company, in accordance with all related SEBI regulations / provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, a amended / all other regulatory compliances as applicable in this regard.
- The Basic and Diluted Earnings Per Share (EPS) has been calculated for the current and previous periods/years in accordance with IND AS-33. There is no material adverse impact of First / Second Wave of CoVID - 19 pandemic on the Company and its subsidiaries' operations / profitability during

For Agarwal Industrial Corporation Limited

Place : Mumbai Date : June 15, 2021

Lalit Agarwa Whole Time Directo DIN: 01335107



- ▶ 6 EMI Waiver on Ready to Move Home
- Exclusive Griha Varishtha Home Loan scheme for retired pensioners and salaried individuals having pension benefit with loan tenure upto attainment of 80 years of age





Email: lichousing@lichousing.com

CIN: L65922MH1989PLC052257 Registered Office: Bombay Life Building, 2nd Floor, 45/47, Veer Nariman Road, Fort, Mumbai- 400001, Tel: +91-22-22049919, 22049799, Fax: +91-22-22049682 Corporate Office: 131 Maker Tower, "F" Premises, 13th Floor, Cuffe Parade, Mumbai-400005, Tel: +91-22-22178600, Fax: +91-22-22178777

## STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2021

			(₹ in Crore)
Sr.	Particulars	Year Ended March 31, 2021	Year Ended March 31, 2020
No.		Audited	Audited
1	Total Income from Operations	19,847.69	19,669.76
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,348.57	3,268.99
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,348.57	3,268.99
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,734.34	2,401.84
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and		
	Other Comprehensive Income (after tax)]	2,731.94	2,394.99
6	Paid up Equity Share Capital	100.99	100.99
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	20,420.32	18,092.10
8	Net Worth*	20,316.53	18,193.09
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	208,072.04	191,425.98
10	Debt Equity Ratio	10.24	10.52
11	Earning Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	54.18	47.59
12	Debt Service Coverage Ratio	0.14	0.10
13	Interest Service Coverage Ratio	1.23	1.22

Excluding Impairment Reserve of ₹ 204.78 Crore (Previous Year ₹ Nil)

- The figures for the previous periods have been regrouped / reclassified / restated wherever necessary in order to make them comparable with figures for the current period ended March 31, 2021.
- The above is an extract of the detailed format of Annual Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the Annual Standalone Financial Results are available on the Stock Exchanges -National Stock Exchange (NSE), Bombay Stock Exchange(BSE) websites www.nseindia.com, www.bseindia.com and Company's website www.lichousing.com.

## STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2021

			(₹ in Crore
Sr. No.	Particulars	Year Ended March 31, 2021	Year Ended March 31, 2020
NO.		Audited	Audited
1	Total Income from Operations	19,880.22	19,706.89
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,365.13	3,282.18
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,365.13	3,282.18
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,741.13	2,403.66
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and		
	Other Comprehensive Income (after tax)]	2,740.29	2,396.63
6	Paid up Equity Share Capital	100.99	100.99
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	20,500.44	18,163.88
8	Net Worth*	20,399.37	18,267.31
9	Earning Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations)	54.32	47.63
	Basic & Diluted		

\* Excluding Impairment Reserve of ₹ 204.78 Crore (Previous Year ₹ Nil)

Place : Mumbai

Date: June 15, 2021

- The figures for the previous year have been regrouped/ reclassified/ restated wherever necessary in order to make them comparable with figures for the current period ended March 31, 2021.
- The above is an extract of the detailed format of Annual Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Consolidated Financial Results are available on the Stock Exhanges - National Stock Exchange (NSE), Bombay Stock Exchange (BSE) websites www.nseindia.com, www.bseindia.com and Company's website www.lichousing.com.

For and behalf of the Board

Sd/-Y. Vishwanatha Gowd Managing Director & CEO

Apply for Home Loan on LIC HFL HomY App. Available on Google Paly Store and iOS.

# सहाय्यक अभियंता सुखदेव पाचारणे यांचा ५१ हजाराचा धनादेश महापौर निधीला सुपूर्द

मुंबई,दि.१४ (हिंदुस्थान समाचार) : रर-ते विभाग (पूर्व उपनगरे) चे सहाय्यक अभियंता सुखदेव पाचारणे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी जेवणावळी व इतर अनावश्यक खर्च टाळून ५१ हजार रुपयांचा धनादेश महापौर निधीसाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे आज १४ जून रोजी सुपूर्द करून एक वेगळा पायंडा निर्माण केला आहे. सुखदेव पाचारणे यांनी सहाय्यक अभियंता अशोक तर्डेकर

सेवानिवृत्तीच्या अभिनंदन करून त्यांचा निर्णय यांच्याप्रमाणेच दिवशी कुठलाही प्रकारचा कार्यक्रम आयोजित न करता होणारा अनावश्यक खर्च टाळून हा निधी हा निधी मदत म्हणून जाणार गोरगरिबांच्या आरोग्यासाठी मदत असल्यामूळे अत्यानंद होत असल्याचे म्हणून देण्यात येणाऱ्या महापौर महापौरांनी सांगितले. निधीसाठी देऊन समाजामध्ये

महापौर किशोरी

एक वेगळा आदर्श निर्माण

पेडणेकर यांनी याबद्दल पाचारणे यांचे



### जाहीर नोटीस

कि आमचे अशिल नर्मदा गोविंदजी ठक्कर यांचे पती गोविंदजी मोरारजी ठक्कर यांनी श्री मृलुंड कॉन्स्टरक्शन कं. (कंपनी /बिल्डर / डेव्हेलपर ) याच्या कडून फ्लॅट नंबर ११२, १८० स्क्वे फुट कार्पेट एरिया , पहिला मजला , बिल्डिंग नं. बि, साई विहार, साई विहार कॉ. हा . सो . लि., सी टी एस नं. ७०५ (सी), ७०५ (डी), ७०७ (पीटी), ७०८, ७०९, ७१८, ७२०, ७२१ आणि ७५८, नवघर गाव, नवघर रोड, मुलुंड पूर्व, मुंबई ४०००८१. हि निवासी सदिनिका कायमस्वरूपी मालकी तत्वावर विकत घेतले आहे सदर दस्ताची नोंदणी केली आहे

व त्यांच्या कडे सदर सोसायटीचे पाच शेयर्स असन प्रत्येकी रू ५ ० मात्र, शेयर प्रमाणपत्र क्र ०३२ असे आहे व शेयर्स नं १५६ ते १६० असे आहे

माझ्या अशिलाचे पती गोविंदजी मोरारजी ठक्कर यांचे दिनांक ०५/०४/२०२१ रोजी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी नर्मदा गोविंदजी ठक्कर व मुलगा राजेश गोविंदजी ठक्कर असे कायदेशीर वारस असल्याने, माझे अशील यांनी सदर सदनिका व सदर शेयर्स स्वत:च्या नांवे करण्यासाठी संबंधित सोसायटीमध्ये अर्ज दाखल केलेला

तरी सदर सदनिकेवर कोणाचाही विक्री गहाण, बोजा, बक्षीस, न्यास, भाडेपट्टा, ताबा, वारसा हक्क, धरणधिकार, देखभाल, सुविधाधिकार, जप्त किंवा अन्य अधिकार अशा कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार हितसंबंध बाबतीत १ ५ दिवसांच्या आत खाली सही करणार यांच्याकडे लेखी स्वरूपात पुराव्यासह हरकत दाखल करावी व त्याची पावती घ्यावी. अन्यथा सदर सदिनकेचे टायटल निर्वेध व चोख आहे असे समजुन माझे अशील सदर सदिनका व शेयर्स स्वत:च्या नांवे करून घेण्यासाठी पढील कारवाई करतील व त्या नंतर कोणाचाही, कसलाही तक्रार विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. मुदतभाहय हरकती असल्यास त्या आमच्या अशिलावर बंधनकारक राहणार नाहीत याची संबंधितांनी

ऍड. ना. अ. रंगापुर शॉप नं ४, बिल्डिंग नं. १ विजय विलास कॉम्प्लेक्स आनंद नगर, घोडबंदर रोड ताणे पश्चिम ४००६१५

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Dimpl Bharat Chheda is bonafide member of ociety Limited, having address at Powa Mumbai - 400076.

That in the said society Mrs. Dimple Bharat Chheda has 100% share in the Fla No 1601 2B Wing and its share certificate no. 334 (Distinctive No 3331 - 3340) and mbership in the name of Mrs. Dimp Bharat Chheda making her the 1009 owner of the flat.

Mrs. Dimple Bharat Chheda is willing to sale and dispose off the premises in th ame of Ms. Meeta Sharma Any person/s, legal heirs etc., having an claim, objection or rights, title, interes

etc. of whatsoever nature in the said fla shall intimate to the undersigned with necessary supporting documentary evidence within 15 days from the publication hereof, thereafter my client shall complete the formalities of sale of the aforesaid Flat, without considering claims if any received after expiry of th Dated this 16th day of June, 2021

Narendra R Singh Advocate High Cour C-1101, Blooming Heights Pacific Enclave, Powai, Mumbai-400076

### नमुना क्र.आयएनसी-२५ए पब्लिक कंपनीचे पायत्हेर कंपनीमध्ये क्यांत्रणामार वत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय,

पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

ॲपइंडिया बायोटेक लिमिटेड **सीआयएन:**यु२४२३२एमएच१९९८पीएलसी२१२६४९ नोंदणीकृत कार्यालय: ए/५०३, वेस्टर्न एज ११.

सीसीआय कंपाऊंड, पश्चिम दूतगती महामार्ग, बोरिवली (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००६६. र्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की

१५ जून, २०२१ रोजी झोलेल्या विशेष सर्वसाधा . सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन (क्षेत्रिय . चालक) यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थित बदलामळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्य हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या तिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने सदर सूचन काशन तारखेपासन १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक श्चिम क्षेत्र यांचा पत्ता: १००, एव्हरेस्ट, ५वा मजला मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र, दूर.:०२२-२२८१७२५९, २२८११४९३, फॅक्स:०२२–२२८१२३८९ ई-मेल: rd.west@mca.gov.in यांच्या गर्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनील यांच्या खाली नमुद नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. /५०३, वेस्टर्न एज ११, सीसीआय कंपाऊंड. पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरिवली (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-

अर्जदारांच्या वतीने व करित ॲपडंडिया बायोटेक लिमिटेड सही/-महेंद्र मकवान ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०६.२०२१ (संचालक) डीआयएन:०५३२२५९१०

## PUBLIC NOTICE

Mrs. MRUNAL SHAM PADGAONKAR, a joint Member having 50 % ownership rights in Flat No. B-4, in B Wing building of the Navasamaj Cooperative Housing Society Ltd, having address at Gujarati Society Road, Vile Parle (E), Mumbai 400 057, expired on 08.01.2015 without

The society hereby invites claims or objections from the heir or heir or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 7 days from the publication of thi notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 11:00 A.M. and 1:00 P.M. from the date of publication of the notice till the date of syminy of its period. expiry of its period.

Place: Mumbai Date: 16/06/2021

For and on behalf of The Navasamaj Cooperative Housing Society Ltd Hon. Secretary

परिशिष्ट :

दिनांक: १५ जून, २०२१

# बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

कल्याण शाखा, प्लॉट क्र.१९६२११९६३, शिवाजी चौक, ल्याण-४२१३०१, जिल्हा ठाणे. दूर.:०२५१-२२०८८२६, २२०३९०५. ई-मेल:dbkvan@bankofbaroda.com. वेबसाईट: www.bankofbaroda.com

(सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये)

श्री. अंकुश लक्ष्मण जाधव (जामिनदार) रियो ७ए. अंगारकी को-ऑप. सोसायटी. सह्यादी नगर. बीडस् कॉल, कल्याण पश्चिम, ठाणे-४२१३०१.

दिनांक: ०२.०६.२०२१

श्री. संतोष के. भटनाग ५१/५४. एमआयजीआयआय. बिर्ला कॉलेजजवळ. मुरबाड रोड, कल्याण-४२१३०१

गृहकर्ज खाते क्रमांक ९९१४०६००००००३५ तुम्हाला ज्ञात आहेच की, सदर हमी दस्तावेजात नमुद रु.४,४५,०००/ – (रुपये चार लाख पंचेचाळीस हजार फक्त) त्यावरील व्याज व इत खर्च समाविष्ट सरासरी कर्ज रकमेकरिता श्री. विवेक भटनागर यांच्याद्वारे घेतलेले कर्ज तसेच त्याकरिता आम्हाला आलेला सर्व खर्च किंवा अन्य इतर दायित्व या रकमेची परतफेडीसाठी मागणीवर दिनांक २७.०५.२००४ रोजीची तुम्ही हमी दिली होती. सदर हमीकरिता तुम्ही खालील प्रतिभूती

आम्ही तुम्हाला येथे सुचित करीत आहोत की, कर्जदारांनी त्यांचे दायित्व जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि तद्नुसार त्यांचे खाते नॉन-पर्फार्मिंग असेटस्मध्ये वर्गीकृत कण्यात आले आहे. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाश्यियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये दिनांक ०२.०६.२०२१ रोजी कर्जदारांना पाठविलेली सूचनेची प्रत आम्ही येथे जोडली आहे. म्हणून कर्जदारांनी कसूर केली असल्याने तुम्ही दिलेल्या हमीनुसार तुम्ही थकवाकी कर्ज/ऋण सुविधेवावतची रु.२,३३,८७४/– अधिक व्याज व इतर खर्च आमच्याकडे जमा करण्यास तुम्ही पात्र आहात आणि आम्ही येथे हमी दिल्यानुसार तुम्हाला येथे कळवित आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर रक्कम आमच्याकडे जमा करावी. कृपया नोंद असावी की, कर्जदारांना पाठविण्यात आलेली दिनांक ०२.०६.२०२१ रोजीच्या (प्रत जोडली आहे) सूचनेचे परिच्छेद १ मध्ये विहित दराने व्याज आकारले जाईल.

श्री. विवेक भटनागर यांना मंजुर केलेल्या कर्ज सुविधेकरिता तुम्ही दिलेली हर्म

आमच्याकडे दिली होती (दस्तावेजात समाविष्ट प्रतिभूतीचे तपशील नमुद करावे ज्याची प्रतिभूती दिली आहे).

आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, कर्जदाराद्वारे घेतलेले कर्ज व भत्तेचे परतफेडीकरिता तुम्ही दिलेल्या हमीनुसार प्रतिभूतीसंदर्भात आम्ही तुम्हाल सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आतं जमा करण्याबाबत कळवित आहोत. आम्ही पुढे सूचना देत आहोत की, रक्कम जमा याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल. आमच्याकडे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सर्व किंवा कार्ह अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार आम्हाला आहेत.

आम्ही यापुढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की, तुम्ही हमी दिलेली प्रतिभूत मालमत्ता बँकेला देय असलेर्ल संपूर्ण थकवाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क, खर्च इत्यादी सूचना प्रकाशन तारखेपुर्वी बैकेकडे जमा न केल्यास जाहीर लिलाव/दरपत्रक निमंत्रण/ निविदा/खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. कृत्रया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाशन झाल्यानंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचे तुमचे

आमही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (१३) तुसार तुम्हाला आमची लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील परिच्छेट १ मध्ये नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद वरील तरतुदीची अपुर्तता केल्यास ते का कलम २९ अन्वये गुन्हा असेल.

कृपया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाला येणारे रकमेसंदर्भात पुढील मागणी करण कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेले अन्य इतर कोणतेही अधिकार सोडून देण्याबद्दल नाही.

मख्य व्यवस्थापक व प्राधिकत अधिकार

**PUBLIC NOTICE** 

amodar Atmaram Vichare was lawful owner o Flat No. 715, Malwani Diamond Plaza Co-operativ -lat No. 715, Malwani Diamond Plaza Co-operative lousing Society Ltd., 7th Floor, Building No. 1-C, lew MHADA Colony, Gaikwad Nagar, Malwani, Malad West), Mumbai - 400095, which has been allotted o him by MHADA Authority vide Allotment Letter ide Ja. No. UPMA (Mi. Vya.) / Mu. M./ Sanket No. 249/1790/13 dated 22.11.2013 and being member of the society, baying stage certificate. No. 003. of the society, having share certificate No.093, distinctive No. 921 to 930 in his name who died ntestate on dated 15.06.2020 leaving behind him my clients Smt. Mangala Damodar Vichare (Wife) Mr. Sunil Damodar Vichare (Son), Mrs. Rekha Sanja Umrotkar (Daughter), Mr. Manoj Damodar Vichare (Son) & Mr. Mahesh Damodar Vichare (Son) as his egal heirs and successors.

Any person / persons having any adverse claim ( interest over the said flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 15 days from the date of publication hereof other wise no

Shilesh Mishra (Advocate High Court)
Office: 811, 8th Floor, D Wing, Jay Hanuman
Nagar C.H.S., Opp. Kamgar Stadium, S.B.Road,
Dadar (W), Mumbai-400028,
Mobile No : 9022127766
Batter 16/06/2021

Date: 16/06/20221 Place: Mumbai

### ANERI FINCAP LIMITED

CIN: L65910MH1990PLC295982 Non-Banking Finance Company RBI Rea. No. N.13.00906

Regd. Office: Unit No.310, B2B Centre operative premises Society Ltd., Kanchpad off Link road. Malad-west Mumbai - 400064. Email ID: farryind@gmail.com website: www.anerifincap.com Contact No.: 022 62361104

## NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulatio 29 (1) (a) read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement Regulation 2015, a Meeting of the Board Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 22<sup>nd</sup> June, 2021, at the registere office of the Company, to consider, and approve nter-alia amongst others the Audited Financia Results of the Company for the quarter and year with the permission of the chairman. This information is available on the website of the

Company at www.anerifincap.com as well as o the website of the Bombay Stock Exchange a www.bseindia.com For Aneri Fincap Limited

Date: 14/06/2021 Bhavesh Vora Whole - Time Director Place: Mumbai

Bank of Baroda

इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी

आहे. गोरगरिबांच्या आरोग्यासाठी

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my clients 1 MR. SANDESH DATTATRAY SHET 2. MP ADATTATRAY SHET 3. MR SMOHINI DATTATRAY SHET 3. MR SMOHINI DATTATRAY SHET who are the joi owners of Flat No. 106. First Floor PARAS DARSHAN CO-OP. HSG. SOC. LTD

PARAS DARSHAN CO-OP. TAGS. SUC. 11 IA Boist Thane-401101, and now they are selling the above said flat to any interested Purchaser o Buyer. M/S. SAMIR CONSTRUCTION CO had sold the said Flat to MR. NATWARLAL D

MEHTA by Agreement for sale date 04.04.1975. MR. NATWARLAL D. MEHTA ha sold the said Flat to MR. SURYAKANT VISHN

sold the said Flat to MR. SURYAKANT VISHNI. SALVI by Agreement For Sale date 29.06.1975. MR. SURYAKANT VISHNU SALV had sold the said Flat to MR. KANTIBHA PUNJABHAI CHAVDA by Agreement For Sald dated 17.06.1981. MR. KANTIBHA PUNJABHAI CHAVDA by Agreement For Sald ated 17.06.1981. MR. KANTIBHA OLIVIANDE HAD SALVING AND SALVING AND

RISHNARAY SHET 3 MRS MOHIN

KRISHNARAY SHET 3. MRS. MOHIN DATTATRAY SHET by Agreement for sal dated 14.12.2012. If any person has an objection against my client over sale of th above said property or regarding legal heirs i respect of previous owners of the abov

roperty through claim of sale, transfe

irship, mortgage, lease, title, interest et en such person should raise her/his/the

en sucn person snould raise nermistries aims or objection through written document ong with proofs thereof to undersigned with I days from the date of publication or is advertisement/notice. After 14 days in aim shall be considered and then my client w oceed further for Sale/transfer of property i e name of any interested Purchaser or Buyer

Date: 16/06/2021 Advocate, High Court, M

tion, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given to the public at larg

that my client Mrs. ANISA RASHID SAYED, th

owner and resident of Flat No. 704. A-Wind

Road (Fast) Dist Thane-401107 That m

client was in possession of the Origin

Agreement for Sale between M/S CHHED

BUILDERS PVT. LTD. AND RAFIA YUSUI

SHAIKH, dated 10th May, 1995, of the said fla

has been lost/misplaced on 10/02/2021 and

complaint has been lodged at Naya Naga

Police Station on 15/06/2021, bearing Los

That any person finding the said Origina

Agreement for Sale, should hand over to m

client. That any person having any righ

terest, claim, charge on the basis of the sai

Original Agreement for Sale, should stake

claim, if any, within 14 days from the date of

publication of this Notice and after stipulate

ime, my client shall disown the said original

Office: A-66, Shanti Shopping Centre

Opp. Railway Station, Mira Road (East)

Date: 15/06/202

Report No. 4088-2021.

Agreement for Sale.

SHAHID ILAHI ANSARI

Advocate High Court

Dist. Thane-401107

कल्याण शाखा, प्लॉट क्र.१९६२११९६३, शिवाजी चौक कल्याण-४२१३०१, जिल्हा ठाणे. दर.:०२५१-२२०८८२६, २२०३९०५ ई – मेल:dbkyan@bankofbaroda.com,

ोबसाईट: www.bankofbaroda.com कर्जदारांना सूचना

(सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये)

श्री. विवेक भटनागर सीएच.क्र.१३८, अपर्वा लेक व्ह्यु, आधारवाडी चौक, कल्याण, कल्याणदुग-४२१३०१

संदर्भ: आमच्या कल्याण (ई-देना) शाखेसह कर्ज सुविधा खाते क्र.:९९१४०६०००००३५

भामचे पत्र क्र.डीबी /केवायएन/०५२०५१००११४७/२००४ दि.२६.०५.२००४ संदर्भात विविध कर्ज सविधा मान्य आणि मान्यतेच्या नियमानस

घेण्यात आले होते. वरील मान्यतेनुसार तुम्ही याकरिता असलेली प्रतिभृत तरतुद केल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध करून उपयोगात आणली. भशा दायित्ववर प्रतिभूती हित आणि विविध कर्ज/ऋण सुविधा खात्यातील विद्यमान थकबाकी खालीलप्रमाणे: सुविधेचे मर्यादा व्याजाचा ३१.०५.२०२१ रोजी प्रतिभूतीचे लघु वर्णनासह प्रतिभूती करारनामा

स्वरुप व	(रु.लाख)	दर	थकबाकी (जानेवारी २१	प्रतिभूती करारनामाचे तपशील व एकूण क्षेत्र व सिमांसह तार
प्रकार			पर्यंत व्याज समाविष्ट)	मालमत्तेचे तपशील नमुद करावे)
मुदत गृह कर्ज	रु.४.४५	१०.१५	रु.२,३३,८७४/-	घर क्र.१३८, अपुर्वा कोअर हाऊस, सुमंगल सोसायटीच्य बाजुला, अन्नपुर्णा नगर, कल्याण जनता सहकारी बँकेच्या मारे आधारवाडी चौक, बिला कॉलेज रोड, सर्व्हे क्र.४८ व ४९/२ गाव कल्याण.
		02 - (2)	0 - 0 % ) -	<u></u>

दिनांक २७.०५.२००४ रोजीचे कर्ज पोहोचपावती पत्रात तम्ही बँकेकडे तमचे दायित्व दिनांक २७.०५.२००४ रोजी देय रक्कम रु.४.४५.०००/ · देण्याबाबत पोहोचपावती दिली होती. वर नमुद थकबाकी यामध्ये पुढील उधार (अतिरिक्त सुविधेसह) आणि ३१.०१.२०२१ पर्यंत व्याज समाविष्ट आहे. तम्हाला जात आहेच की तम्ही मार्च २०२१ व जन २०२१ रोजी संप्रलेल्या तिमाहीकरिता वरील कर्ज /थकबाकी वरील व्याज भरण

. ग्यात कसूर केलेली आहे. तसेच तुम्ही मुदत कर्ज/मागणी कर्जाचे हफ्ते भरण्यात कसूर केलेली आहे ज्यामुळे ०१.०३.२०२१ व तद्नंतर परतफेडीकरिता देय झाले आहे. तमच्याद्वारे वरील भरणा करण्यात कसर केले असल्याने तमचे खाते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशनानसार ३१.०५.२०२१ रोजी नॉन

. रफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. आमच्या वारंवार विनंत्या व मागणी केल्यानंतरही तुम्ही वरील थकबाकी कर्ज रक्कम तसेच त्यावरील व्याज भरणा केलेली नाही

वरील परिच्छेद १ मध्ये नमुद विविध प्रतिभूतीद्वारे प्रतिभूत केलेले कर्ज सुविधेबाबत तुमचे दायित्व तुम्ही पुर्ण करू न शकले बाबत आणि तुमचे खाते नॉन-परफॉर्मिंग असेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले बाबत आम्ही तुम्हाला सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासन ६० दिवसात वरील परिच्छेद १ मध्ये नमृदप्रमाणे सरासरी रक्कम रु.२,३३,८७४/ - अधिक व्याज व इतर खर्च बँकेकडे तुमचे संपुर्ण दायित्व जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते. आम्ही पुढे सूचना देत आहोत की, रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल. आमच्याकडे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सर्व किंवा काही अधिकारांचा वाप करण्याचे अधिकार आम्हाला आहेत.

कृपया नोंद असावी की, रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रत्येक कर्ज सुविधेकरिता वरील परिच्छेद १ मध्ये नमुद दराने व्याज आकारले जाईल आम्ही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम १३ नुसार तुम्हाला आमची लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील परिच्छेद १ मध्ये नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांत करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येते आहे. आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद वरील तरतुदीची अपर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गन्हा असेल. आम्ही यापुढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की, तुम्ही हमी दिलेली प्रतिभूत मालम

बँकेला देय असलेली संपुर्ण थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क, खर्च इत्यादी सूचना प्रकाशन तारखेपुर्वी बँकेकडे जमा न केल्यास जाहीर लिलाव/दरपत्रक निमंत्रण/निविदा/खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. कृपया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाशन झाल्यानंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचे तुमचे अधिकार संपुष्टात येतील. कृपया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाला येणारे रकमेसंदर्भात पुढील मागणी

एयाचे अधिकारात कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेले अन्य इतर कोणतेही अधिकार सोडून देण्याबद्दल नाही आपले विश्वार

**RELIC TECHNOLOGIES LIMITED** 

CIN :- L65910MH1991PLC064323
Regd. Office: J-BLOCK BHANGWADISHOPPING CENTRE KALBADEVI ROAD MUMBAI- 400002

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

YEAR ENDED MARCH 31, 2021

35.14

10.26

10.26

2.09

0.00

0.06

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 31.03.2021 filed with the Stock Exchanges under Regulatio 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE at www.bseindia.com and on Company's website.

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 15.06.2021

Quarter

27.10

6.63

2.07

2.07

0.00

0.06

0.06

360.00

दिनांक: ०२.०६.२०२१

**PARTICULARS** 

Total income from operations

efore Tax and Exceptional items)

(after Exceptional items)
Total Comprehensive Income for the period
Comprising Profit for the period(after tax)

and Other Comprehensive Income (after tax)]
Paid up Equity Share Capital
RESERVES EXCLUDING REVALUATION RESERVI
AS SHOWN IN THE AUDITED BALANCE SHEET

Earnings per share (before extraordinary items) (of Rs.10/-each) Basic Earnings per share (after extraordinary items)

Net Profit for the period before tax

Net Profit for the period

(after Exceptional items)

OF THE PREVIOUS YEAR

of Rs.10/- each) Diluted

सही/

(Rs in LACS, Except EPS)

CONSOLIDATED

6.56

6.56

1.99

360.07

0.00

0.05

For Relic Technologies Limited

Baijoo Raval

46.96

38.7

360.0

166.90

1.0

Quarter

Quarter

47.00

47.00

38.83

38.83

360.00

217.24

1.08

35.14

10.22

10.22

2.05

360.07

0.00

0.06

मख्य व्यवस्थापक व प्राधिकत अधिकार

Sd/-

Nagar, Dombivli (East),

पक्षकार मनीषा रामचरण कोडापे यांनी राजेश येथे सचना देण्यात येत आहे की. स्वर्गीय बान मानेक रामचरण कोडापे यांची स्वकष्टाची मालमत्त मोमायरी लिमिरेडच्या मदस्या होत्या आणि फ्लॅर नोंदणी बक्षीसपत्राव्दारे सर्व हक्कासह व ताब्यासह क्र.५०३, ए विंग (क्षेत्रफळ १०५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र), ५वा मजला तसेच फ्लोरेन्टाईन म्हणून ज्ञात डमारतीच्या स्टील्टमधील कार पार्किंग जागा क्र.ए-संस्थेचा, कोमंडळ, पालिका, वीज कंपनी. ६, मेन स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई-, ०००७६ येथील जागेच्या **कुमारी मेहेर मानेक** होदीवाला यांच्यासह संयुक्त मालक होत्या. **बानु मानेक** होदीवाला यांचे निधनानंतर त्यांचे २५% शेअर **कुमारी** कर, हप्ते, व्याज कागदपत्राची पूर्तता व अन्य **मेहेरे मानेक होदीवाला** यांच्या नावे हस्तांतरी

तात्परते) करण्यात आले. . सदर फ्लॅटमधील सदर मयताचे २५% शेअर आपि भागप्रमाणपत्र क्र.०३३ व ०३४ (अनुक्रमांक १९१ ते २००) आणि सदस्यत्व कुमारी मेहेर मानेक **होदीवाला** यांच्या नावे फ्लॅटचे १००% मालक बनवून

स्तांतरीत करण्यात आले. कमारी मेहेर मानेक होदीवाला या स्वर्गीय बान मानेव **दिवाला** यांचे सदर जागेबाबत एकमेव कायदेशीर वारसदार आहेत आणि सदर जागा **श्री. शंतनु नविन ग्ग्रवाल व श्री. नविन विष्णु प्रसाद अग्रवाल** यांच्य

नावे विक्री व हस्तांतर करू इच्छित आहेत. जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदर म्लॅटबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सचन प्रकाशनापासून १५ दिवसांत आवश्यक कागदोपत्री

आज दिनांकीत १६ जून, २०२१ सही/- एडवोकेट सुरेश वि. सातपुते एडवोकेट निलिमा सुरेश सातपुते ३६, जानकीनगर, रींगरोड

दिनांक :१६/०६/२०२१

भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ

जाहीर सूचना या नोटिसीव्दारे, आम जनतेस सूचित करण्या

येते की, खालील वर्णनाची स्थावर मालमत्ता माझे

या मालमत्तेत कोणत्याही व्यक्तीचा, वारसाचा

शासकीय व निमशासकीय, खाजगी व अन्य

कठलाही संबंध हक्क. कर्ज थकीत रक्कम

कोणताही उजर असल्यास त्यांनी त्यांची आक्षेप,

हरकत लेखी कायदेशीर पुराव्यासह ही नोटीस

प्रकाशित झालेल्या तारखेपासून पंधरा दिवसाचे

आत खालील पत्यावर समक्ष भेटावे किंवा लेखी

कळवावे. अन्यथा असे समजण्यात येईल की

कोणाचाही कोणत्याही प्रकारचा आक्षेप, हरकत

अस्तित्वात नाही किंवा असा दावा सोडून दिल्याचे

गृहीत धरुन माझे पक्षकार मालमत्ते विषयी पुढील

मालमत्तेचे वर्णन:

मीरारोड, जि. ठाणे येथील प्लॉट नं. 14, घर

मालमत्ता / गाळे नं. 10, चाळ नं. 2, म्हाडा

हाउसींग कॉम्पलेक्स एकूण अंदाजे क्षेत्रफळ 15

चौ. मी. श्री गणेश को. ऑ. हा. सो. बालाजी

यवहार करतील याची नोंद घ्यावी

मला दिलेली आहे

### **PUBLIC NOTICE**

Notice is given hereby that Original Share Certificate No. 13, Dt. 31/08/1994 (From 61 to 65 both inclusive) of Flat No. A-203, Second Floor, Jay Radhe Shvam CHS, Dr. R. P. Road, Raghuveer Nagar, Dombivli (East), Tal.Kalyan, Dist. Thane -421201 situated at CTS No. 11352 & 11353, Village Gajabandhan Patharli, Dombivli (E), Tal. Kalyan, Dist. Thane which was issued in favor of Mr. Dipesh T Gosar and Mrs Chaitali Dipesh Gosar, has been misplaced / lost If any person or persons found this Share Certificate then return to the Society and/or if any person or persons having right title or interest by way of inheritance or claim against the said flat and/or shares should send their claims in writing to the undersigned along with documentary evidence in support of the said claim thereof within 15 days of publication of the said notice. If any person or persons claims after 15 days then same will not be considered and/or abandoned and the Society will issue Duplicate Share Certificate to their name. Please be noted. Dated this 16th day of June, 2021

Sd/-Secretary Jay Radheshyam CHS Ltd. Dr. R.P. Road, Raghuveer Tal Kalyan, Dist. Thane-421201

राव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. तद्नंतर -कोणतेही दावा विचारात न घेता उपरोक्त फ्लॅटच्या

विक्रीबाबत सर्व प्रक्रिया माझे अशील पूर्ण करतील.

नरेंद्र आर. सिंग वकील उच्च न्याय सी-११०१, ब्लुमिंग हाईटस, पॅसिफीक एन्क्लेव्ह, पवई, मुंबई-४०००७६.

Public Notice

Notice is hereby given that my client. Shr Niraj Ramchandra Singh and Sm Avantika Niraj Singh agreed to Purchas from Shri Atul Ratnakar Joshi by tw separate registered agreement for sale both dated 31/03/2021 two flat being Fla No 603 and 604, building No. A-1 each admeasuring 269square feet carpet area on the 6th floor of the society known as Perin CHS Limited situated at village Panchpakhadi, final Plot no .35, TPS-J.K Gram Thane (west). The Said tw flats were lastly purchased by Shri Ati Ratnakar Joshi and Shri Ratnakar Anan Joshi by 2 separate agreement for sale both dated 04/02/2016 from Shri Pravir Shivram Telange, Shri Nikhil Pravi Telange and Smt. Kavita Pravin Telange t is pertinent to note that Shri Ratnaka Anant Joshi one of the erstwhile co-owned died intestate leaving behind him hi indow, Smt. Anita R. Joshi (Deceased Anuo R. Joshi (Deceased Bachelor Sor and Shri Atul R. Joshi (surviving son) as the only heirs and legal representatives My said clients applied to IDBI Ban mited for availing loan against the nortgage of said two flats and its become ecessary to invite claim from genera public and I hereby issue present notice that anyone having any chain, right, title terest against, to or in respect of the said flats and shares or any part thereo whether by way of inheritance, mortgage ossession, sale, gift, lease, charge, trust naintenance, easement or otherwise are ereby required to make the same know in writing to the undersigned at the addres iven below within a period of 14 day rom the publication hereof, failing which and my clients shall be entitled to create mortgage in favour of IDBI Bank Limited without reference to such claims and th ame, if any will be deemed to have been waived.

Hitesh D. Patil (Advocate High Court Block No. 9, Building No. 25, Shre Govind Nagar Society, Govind Naga Borivali (west) Mumbai- 40009 Place: Mumbai Date:15/06/202



SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED Reg. Off:. 301/302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bl Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063; CIN: L24100MH1993PLC071376 Email: info@shreepushkar.com Tel: 022 42702525

Website: www.shreepushkar.com

NOTICE TO MEMBERS Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of the Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited ("Company") will be held on Monday, the 5th July, 2021, at 3.00 p.m. IST through Video Conferencing / Other Audio Visual Means facility ("VC/OAVM") to transact the businesses to be set out in the Notice of the Extra Ordinary General Meeting whereas the venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company situated at 301-302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan Sonawal Read Geograph Feat Mumbai 400.063 Whethershire India

Sonawala Road, Goregaon East, Mumbai - 400 063, Maharashtra, India The Company has sent notice of EGM together with the instructions of e-voting on Saturday the 12th June, 2021 through electronic mode to those whose email addresses are registered with the Company/ Depository in accordance with the General Circular No 14/2020 dated April 08, 2020, General Circula No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No.20/2020 dated May 05, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), SEBI Circular No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15 January, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). The notice of the EGM can be downloaded from the investor section of the Company's website <u>www.shreepushkar.com</u> and the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com. The facility for appointment of proxy will not be available for the EGM. The instructions for joining EGM electronically are provided in the Notice of the EGM.

t is observed that MCA, vide circular dated December 31, 2020 and January 13, 2021, permitted companies to conduct their Extra Ordinary General Meetings upto June 30, 2021 through VC or OAVM. Whereas considering applicable restrictions, as imposed by Maharashtra Government to curb COVID-19 and considering the safety norms, it is proposed to have this EGM through VC or OAVM.

In terms of Section 101 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time read with aforesaid circulars, the Company on June 12, 2021, has completed the sending of notice of EGM along with explanatory statements to members whose name has appeared in register of members beneficial owners as on June 4, 2021 through electronic mode whose emai ds are registered with the Company/ Depository participants.

In compliance with the provisions of section 108 of the Act read with Companies (Management And Administration) Rules, 2014, Secretarial Standards 2 on General meetings and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to offer electronic voting facility to its Members, to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the EGM. The members may cast their votes using an electronic voting system ("remote e-voting") or electronically cast their votes during the EGM ("e-voting at the EGM"). The Company has engaged the services of Central Depositiony Services (India) Limited ("CDSL") as authorized agency for conducting remote e-voting and e-voting at the EGM. The remote e-voting period commences on Friday, the 2nd July, 2021 at 9.00 a.m. IST and ends on Sunday the 4th July, 2021 at 5.00 p.m. IST. At the end of the e-voting period, the facilitiv shall be disabled facility shall be disabled.

A member whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by Depositories as on the cut off date i.e. 28th June, 2021 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the EGM. A person who is not a member as on the said cut off date should treat this notice for information purpose only.

Facility for e-voting shall also be made available during the EGM for those members who attended the EGM and who has not already cast their vote. The members who have cast their vote by remote e-voting prior to EGM may also participate in the EGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again

We urge members to support our commitment to environment protection by choosing to receive the Company's communication through email. Members holding shares in demat mode, who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective depositories participant and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's RTA, Bigshare Services Private Limited by writing to the <a href="mailto:cosec@shreepushkar.com/">cosec@shreepushkar.com/</a> Investor@bigshareonline.com

In case of any query and/or grievance in respect of voting by electronic means members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and evoting manual available at <a href="https://www.evotingindia.com/Help.jsp">https://www.evotingindia.com/Help.jsp</a> under help section or write an email to <a href="mailto-helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a> or cal 1800225533 or for any further clarification and in case of any query regarding echnical assistance for VC Participation.

The results on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the EGM and the resolutions will be deemed to be passed on the EGM date subject to receipt of the requisite number of votes in favour of the

The results declared along with Scrutinizer's Report will be available on the website of the Company www.shreepushkar.com and will be communicat the BSE Limited and National Stock Exchange of India Limited. For Shree Pushkar Chemicals & Fertlisers Limited

Nitesh Pangle
Company Secretary & Compliance Officer

Date: 15th June, 2021

Place: Mumbai.

अगरवाल इंडस्ट्रियल कॉपॉरेशन लिमिटेडकरित सही/ ललित अगरवाल (पुर्ण वेळ संचालक

DIN: 00429398 अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड

> सीआयएन:एल९९९९एमएच१९९५पीएलसी०८४६१८ नोंद.कार्या.: ईस्टर्न कोर्ट, युनिट क्र.२०१-२०२, सायन ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१.

दर::९१-२२-२५२९११४९/५०, फॅक्स: ९१-२२-२५२९११४७, वेबसाईट:www.aicltd.in, ई-मेल:contact@aicltd.in २१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत एकमेव व एकत्रित वित्ती<sup>य</sup> निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात एकत्रित एकत्रित एकमेव एकमेव संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेले वर्ष तपशील ३१.०३.२०२१ 39.03.2020 39.03.2029 39.03.2020 ३१.०३.२०२१ 39.03.2029 लेखापरिक्षाित लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षात लेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न 82648.09 २९६५३.६३ ४५३६०.९६ 39968.26 ८३८२९.३२ 90869.93 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादत्मक बाबपुर्व) 98,90.08 ८९९.३६ २८४०.११ 9320.23 29६३.८७ ४८६९.२५ करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर) 98,90.08 38.995 2680.99 9320.23 2983.60 8288.24 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर 8043.32 9949.30 ६१५.२१ 2309.04 903८.८२ २१५५.२० कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 994८.९२ 99.903 2304.93 9084.69 2982.04 33.8608 90२५.८७ 90२५.८७ 9024.८७ 9024.८७ 9024.८७ 9024.८७ राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) 92428.49 98028.00 92428.49 94424.46 उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)

99.22 €.00 23.99 90.93 39.49 ξ.00 23.99 38.49 . सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायसेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली लेखापरिश्वित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उता आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनी जेथे सूचिबध्द आहे त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nse-india.com वेबसाईटवर आण कंपनीच www.aicltd.in वेबसाईटवर उपलब्ध आहे ३९ मार्च, २०२९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित व एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १५ जून, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळा

सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) (सुधारित) अधिनियम, २०१६ द्वारे सुधारितनुसार कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वयं सुचित भारतीय लेखाप्रमाण (इंड-एएस) नुस तयार केले आहे

संचालक मंडळाने ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे रु.१०/ – प्रत्येकीचे दर्शनी मूल्याचे रु.१८० प्रति समभाग दराने लाभांश घोषित केला आहे जो लागू नियामक तरतुदीनुसार कंपनीच

कंपनीने ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षानंतर (अ) सदर समूह कंपनीचे सर्व सदस्यांना संपूर्ण भागधारणाचे खरेदीऐवजी अगरवाल ट्रान्सलिंक प्रायव्हेट लिमिटेड (एटीपीएल) समूह कंपनीचे सदस्यां रोख व्यतिरिक्त विचारधारणेकरिता रू.१२,४९,८२,०१८.४० (रूपये बारा कोटी एकोणपन्नास लाख ब्यारेशी हजार अठरा आणि पैसे चाळीस फक्त) सरासरीने रू.१०५.२० प्रति समभाग विव्यतीने ११,८८,०४: समभाग वाटप केले म्हणून सदर समुह कंपनी ही कंपनीची संपुर्णतः मालकीची उपकंपनी झाली (डब्ल्युओएस), आणि (ब) यासंदर्भात लागू इतर सर्व नियामक तरतुदी/सुधारितप्रमाणे नियम आणि कंपनी कायद २०१३ च्या तरतदी/सर्व संबंधित सेबी अधिनियमानुसार कंपनीचे संचालक मंडळाद्वारे मंजूर दिनांक ९ एप्रिल, २०२१ रोजीचे मंडळ ठरावानुसार रु.३६,१३,५७,२००/ – (रुपये छत्तीस कोटी त्र्याण्णव लाख सत्ताव हजार दोनश फक्त) सरासरीने रु.१०५.२० प्रति वॉरंट मुल्याने प्रति वॉरंट १ समभाग खरेदी करण्याचे अधिकारासह प्रत्येकी ३५,११,००० रुपांतरीत वॉरंटस् वाटप केले

मुळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) हे इंडएएस ३३ नुसार चालु व मागील कालावधी/वर्षाकरिता मोजण्यात आले. . कंपनीवर कोविड–१९ महामारीचा प्रथम/दूसऱ्या लाटेचा कोणताही परिस्थितीनुरूप प्रभाव नाही आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षा दरम्यान त्यांचे उपकंपनी कार्यचलन/नफावर आहे